

SEC/2024/40 21<sup>th</sup> February 2024

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Corporate Relationship Department,	Corporate Relationship Department,
P. J. Towers,	Exchange Plaza, 5th Floor,
Dalal Street, Fort,	Plot No. C/1, G Block,
Mumbai - 400 001	Bandra Kurla Complex, Bandra (E),
	Mumbai – 400 051
BSE Scrip Code: 532756	NSE Scrip Code: CIEINDIA

# Sub: Newspaper publication – Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations please find enclosed herewith the copies of newspaper advertisement pertaining to publication of Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> December 2023.

The advertisement was published in 'Business Standard' and 'Sakal' (including their electronic editions) today i.e. 21<sup>st</sup> February 2024.

The same is also being uploaded on the website of the Company i.e., <u>https://www.cie-india.com</u>.


Kindly take the same on record.

Yours faithfully,

## For CIE Automotive India Limited

Pankaj V. Goyal Company Secretary and Compliance Officer Membership No.: A 29614 Encl.: As above

CIE Automotive India Limited (Formerly known as Mahindra CIE Automotive Limited) CIN: L27100MH1999PLC121285 Corporate Office 602 & 603 Amar Business Park, Baner Road, Pune - 411045, India Tel: +91 20 29804622 Registered Office Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, India - 400055 Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030 | website : www.cie-india.com | Email: contact.investors@cie-india.com



~

3. Mr.Vasant Vaman VayalOppon Claim Amount: Rs.16,30,154/- as on 23.11.20 interest @ 15.90% per annum from 24.11.2023	3 with Sai Prasad Enclave, Plot No.27, Sector 7, Opp.MNR School, Mansarovar-Kamothe, Taluka	ing, and CEIndia						
2. AR/BCB/VNP/LON/1527/2023 Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,Claima V/s.	<ol> <li>Builder/Developer: M/s.Maatoshree Shelters Pvt.Ltd., through its Directors (i) Mr.Arun Gagandas Rupani, (ii) Mr.Bhushan Gagandas Rupani &amp; (iii) Mr.Ravi Gagandas Rupani having last known address at 115, Vardhaman Market, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 703.</li> </ol>	dress CIN:L27100MH1999PLC121285						
1. Mrs. Kiran Arun Rupani 2. Mr.Praveen Dhansingh Peherwar 3. Mr.Pankaj Lalchand Valecha 4. M/s.Maatoshree Shelters Pvt.Ltd.,Oppor		Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031   Fax: +91 22 62411030						
Claim Amount: Rs.25,51,703/- as on 11.11.20/ interest @ 12.20% per annum on Rs.15,20,403/ 12.11.2023 & cost.		Website: <u>www.cie-india.com</u>   ema STATEMENT OF CONSOLIDATED RESULTS FOR THE QU						
3. AR/BCB/VNP/BWD/1528/2023 Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,Clain V/s.	<ol> <li>Surety: Mr.Nandkumar Vinayak Waghchaure having last known address at 203, Giridhar NX, Building No.4, Gauri Pada, Kalyan (West), District Thane – 421 301 and Working at</li> </ol>			C	onsolidat	ed	₹ in Million	
1. Mr.Manish Kashinath Gaikwad 2. Mr.Prashant Janardhan Jadhav 3. Mr.Nandkumar Vinayak WaghchaureOppo	Brihanmumbai Mahanagar Palika, 605, Bapurao Jagpat Marg, Sant Ghadge Chowk, Byculla, Mumbai – 400 011.	PARTICULARS		Quarter ende 30 Sept, 2023		Year Ended 2 31 Dec, 2023 31 Dec, 2022		
Claim Amount: Rs.3,34,934/- as on 31.10.2023 interest @ 14.75% per annum on Rs.1,13,276/	with	Continuing Operation	(Refer Note 3 Below)	Unaudited	(Refer Note 3 Below)	Audited	Audited	
01.11.2023 & cost. 4. AR/BCB/VNP/ANW/1529/2023 Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,Cla V/s.	3. <u>Builder/Developer:</u> mant Mr.Madhukar Bhagwan Padwal, Prop.of M/s. Vision E Mall Corporation having last known address at 8, Devashree, Garden Commercial Building, Near Rutu Park, R.W. Sawant	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	22,403.95 2,452.10	22,794.11 2,558.75	22,468.35 2,325.13	92,803.49 10,758.51	87,530.37 9,135.61	
1. Mr. Sarvesh Chandra Bansal 2. Mr.Avinash Arvind Parab 3. Mr.Madhukar Bhagwan Padwal,	Marg, Opp. Majiwada Flyover, Thane (West) - 400 601.	Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and / or Extraordinary items) Discontinued operations	2,452.10	2,558.75	2,703.86	10,758.51	9,514.34 -	
Prop.of M/s.Vision E Mall CorporationOpj Claim Amount: Rs.31,56,155/- as on 27.10.202 interest @ 12.20% per annum on Rs.19.37,155/	3 with	Profit/ (Loss) before tax for the year from discontinued operations Net Profit / (Loss) for the period after Tax	(81.12)	1,886.83 3,754.16	(8,469.04)	3,804.08 11.251.49		
28.10.2023 & cost. 5. AR/BCB/VNP/KLW/1530/2023	1.         M/s.Yashonan         Enterprises         Pvt.Ltd., having         last         known         address         at         Shop         No.16,           mant         Opp.Bhatia Wadi, Bhanushali Lane, Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai – 400077         4000	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	2,441.78	3,497.71	(4,056.34)	11,928.15	(35.93)	
V/s. 1. M/s.Yashonan Enterprises Pvt.Ltd., 2. Mr.Harish Gopal Bangera		Equity Share Capital Reserve (excluding revaluation reserve) Basic Earning Per Share (of ₹10/- each)	3,793.62	3,793.62	3,793.18	3,793.62 56,086.06		
<ol> <li>Mrs. Sonali Harish Bangera</li> <li>M/s.Samriddhi Banquets Pvt. Ltd.,Op Claim Amount: Rs.3,57,74,144/- as on 30.11.20 with interest @ 15.90% per annum from 01.12.2</li> </ol>		Continuing Operation Discontinued Operation Diluted Earning Per Share (of ₹10/- each)	4.67 (0.21)	4.92 4.98	5.14 (22.49)	21.03 8.63	18.76 (22.35) -	
cost 6. AR/BCB/VNP/SRD/1532/2024	4. Builder/Developer:	Continuing Operation Discontinued Operation Notes :	4.67 (0.21)	4.92 4.98	5.14 (22.49)	21.03 8.63	18.76 (22.35)	
Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,Clain V/s. 1. Mrs. Sona Ravi Rupani	M/s.Maatoshree Shelters Pvt.Ltd., through its Directors (i) Mr.Arun Gagandas Rupani, (ii) Mr.Bhushan Gagandas Rupani & (iii) Mr.Ravi Gagandas Rupani having last known address at 115, Vardhaman Market, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 703.	1	<u> </u>	c	Standalon	<u>0</u>	₹ in Million	
2. Mr. Naveen Shyamlal Teckchandani 3. Mr.Nitin Barmanand Shadija				Quarter ende			Year Ended	
<ol> <li>Mrs.Maatoshree Shelters Pvt.Ltd., Opp Claim Amount: Rs.22,95,045/- as on 26.10.202 with interest @ 12.20% per annum on Rs.13,63</li> </ol>		PARTICULARS		30 Sept, 2023 Unaudited	31 Dec, 2022 (Refer Note 3 Below)	,	31 Dec, 2022 Audited	
from 27.10.2023 & cost. 7. AR/BCB/VNP/SRD/1533/2024 Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,Clair		Revenue from Operations Profit before tax Proft after tax	11,374.63 1,501.96 1,147.18	11,881.90 1,642.19 1,228.74	1,717.28	7,165.25	43,978.23 6,334.31 5,120.90	
V/s. 1. Mr.Nitin Barmanand Shadija 2. Mr. Praveen Dhansingh Peherwar 3. Mr. Naveen Shyamlal Teckchandani 4. M/s.Maatoshree Shelters Pvt.Ltd.,Oppo Claim Amount: Rs.21,83,922/- as on 29.10.202 with interest @ 12.20% per annum on Rs.11,62 from 30.10.2023 & cost.	Mr.Bhushan Gagandas Rupani & (iii) Mr.Ravi Gagandas Rupani <b>having last known address</b> at 115, Vardhaman Market, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 703.	<ol> <li>The above is extract of detailed format of quarterly Financi of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</li> <li>The figures for the quarter ended 31 December 2023 and audited figures in respect of the full financial year and the p of the financial year, respectively and effect of discontinu</li> <li>The Board of Directors of company at their meeting held on I</li> </ol>	al Results fil Regulations 31 Decemb oublished un ed operatior	ed with the s , 2015. er 2022 is de audited year- ns.	stock exchan erived / bala -to-date figur	ges under R ncing figure es up to the	between the third quarter	
	he day, time and place as mentioned hereinabove, the dispute will be heard and determined in your	<ol> <li>The Board of Directors of company at their meeting ried of a Share of ₹10 each fully paid up for financial year 2023.</li> <li>The full format of Quarterly/Annual results are available on</li> </ol>						
Date : 08.02.2024	Given under my hand and the seal of the Tribunal Sd/- Mr. Vasant Naravanrao Lethev (Perti)	of Stock Exchanges <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.c</u>	com	•			f Directors	
	Mr. Vasant Narayanrao Lothey (Patii). <b>Arbitrator attached to Bharat Co-op. Bank (Mumbai) Ltd.,</b> Geesee Co-op.Housing Society Ltd., Opp.Vidyanagari University Complex, Kalina, Santacruz (East), Mumbai -400 098	Date : February 19, 2024 Place : Mumbai				Executiv	e Director	

the 13th day of March, 2024 at 1:00 p.m. or soon thereafter, when matter is called out to answer the claim in the said disputes.

2.

...Claimant

Name and address of the Opponents

Market-I, Sector 19BV, Turbe, Vashi, Near Citi Mall, Navi Mumbai – 400 705.

Mr.Praful Rohidas Chikhale having last known address at Flat No.706, 7th Floor, 'B' Wing

Sai Prasad Enclave, Plot No.27, Sector 7, Opp.MNR School, Mansarovar-Kamothe, Taluk Panvel, Dist.Raigad – 410 209 and Business address at Shop No.G-261, APMC Fru

Mr.Kavita Praful Chikhale having last known address at Flat No.706, 7th Floor, 'B' Wing,

Dispute/Case No.

1. AR/BCB/VNP/VRW/1526/2023

Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,

Mr.Praful Rohidas Chikhale

2. Mrs.Kavita Praful Chikhale &

S. N.

Such suppliers may approacl days of publication of this advertisement along with their selfcertified copy of Udyog Aadhar Memorandum certificate. River Engineering Pvt. Ltd. Plot No. 54-55. Toy City, Ecotech-III, Greater Noida -201306, (purchase@riverengg.com)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all the suppliers who supply manufactured

goods and /or services to us and are

Micro, Small and Medium enterprises.

Sd/-

## PUBLIC NOTICE

ly client Mrs. Yasmin Badruddin Gabrar ereby inform that Original Share Certificate No 224, Distinctive Nos. from 1216 to 1220 tanding in the name of Mrs. Shirinha assamali Merchant, with respect of Flat No. I/A/6, Aga Khan Baug Co-operative Housing Society Ltd. Yari Road, Versova, Andhe West, Mumbai 400061 is irrecoverably los hisplaced. Online Complaint to Versova Police Station has been registered vide Los Report No 23410-2024 dated 19/02/2024. My client has applied for issuance of duplicat Share Certificate to the Secretary of Aga Kha Baug CHSL. Any Person/s having any claim right title and interest in the said flat and in he original Share Certificate by way of sale gift exchange mortgage charge lease lier iccession or in any other manner whatsoev hould send their claims in writing to Ag Khan Baug Co-op Housing Society, J/A Bldg Ground Floor, Andheri West, Mumbai 40006 OR to undersigned alongwith documentar vidence within 15 days from date o bublication of this notice, failing which claim f any shall be deemed to have been waived.

#### Lata P. Shinde (B.A.LL.B. Hafizi House, B/202, S.V. Road, Behrambau Naka, Jogeshwari (W), Mumbai 400 102 Email: latashinde2282@gmail.com

PUBLIC NOTICE

he public in general is hereby informed that Advocate Sapna Parihar is negotiating to purchase & acquire from 1) Lalit Juharma Soni 2) Bharti Lalit Soni resident of Boisar. Al rights claims, title, interest and benefits in espect of their Shop bearing No. 12, Ground loor, Building No. 2, Building Known as Shivkala Arcade, Village Boisar, Tal. Palgha Admeasuring area of shop os 119.00 sq.ft i.e.. 11.05 sq.mt bearing survey no 102/A/1/3(Pt),109/1 (Pt), 102/A/2/1(Pt) 8 09/2 (Pt) at Village Boisar, Tal, Palghar ALL Persons having any rights, title, interests enefits, claims, objections, possession, us and occupation rights of any kind therein hereupon and/or there against, are hereb required to submit there any such lawfu objections and claims in writing alongwith authenticated true copy/photo copy o documentary evidence in support thereof to the undersigned having her address at Boisa within 15 days from the date of publication o this notice, failing which it will be presume that there does not exist in adverse claim of anybody against the above said property and herefore any such claim/objection to be raise subsequently, shall not be entertained or take nto consideration and shall be deemed to have been waved and/or given up forever and sha proceed further to purchase and acquire the above said property as free from any/a encumbrances and liabilities of any kind. Numbai dated this 21st day of February. 202 Sd/

Adv. Sapna Pariha Mobile : 8898930034



# शेअर बाजारांमध्ये सलग सहावी तेजी

## निफ्टी २२ हजार; सेन्सेक्स ७३ हजारांवर

KK CCMM

मुंबई, ता. २० : बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये आज (ता. २०) मोठी खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी पुन्हा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. ३४९.२४ अंश वाढलेला सेन्सेक्स ७३ हजारांच्या वर गेला; तर निफ्टी ७४.७० अंशांनी वाढला.

आज सेन्सेक्स दिवसभरात केव्हाही ७२ हजार ५०० च्या खाली गेला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ७३ हजार ५७.४० अंशावर; तर निफ्टी २२,१९६.९५ अंशावर स्थिरावला. शेअर बाजार वाढला असला, तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप गटाच्या शेअरमध्ये घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजारात अजूनही सावधगिरीचे वातावरण असल्याचे दिसते, असे तज्ज्ञांनी सांगितले. आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी १९ शेअरचे; तर निफ्टीच्या मुख्य पन्नासपैकी २७ शेअरचे भाव वाढले. बीएसईवर पॉवर ग्रीड चार टक्के, एचडीएफसी टक्के, कोटक बँक दोन टक्के, इंडसइंड बॅंक दीड टक्का, बजाज पैसे वाढून ८२.९५ वर बंद झाला.



सध्याचे वातावरण पाहत 🚬 निवडणूकपूर्व तेजीची लाट येणे शक्य आहे. आज मुंबई रोअर बाजाराच्या सर्व रोअरचे एकूण भांडवली बाजार मूल्य ४.७ लाख कोटी अमेरिकी डॉलरवर गेले. आता फेडरल बँकेच्या मिनिट्सकडे सर्वांचे लक्ष लागले

आहे. - सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

फायनान्स एक टक्का वाढला. टीसीएस पावणेदोन टक्के घसरला, बजाज फिन्सर्व, इन्फोसिस एक टक्का घसरला, आयटीसी, टाटा मोटर, विप्रो, टाटा स्टील पाऊण बँक आणि ॲक्सिस बँक अडीच टक्के घसरले.अमेरिकी डॉलरच्या तूलनेत आज भारतीय रूपया सहा

मुंबई, ता. २० ः अखेर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयकडून मंगळवारी रांची येथे होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघातून बुमरा याला विश्रांती देण्यात आली

असून के. एल. राहुल अद्याप तंदुरुस्त झाला नसल्यामुळे त्याला बाहेरच ठेवण्यात आले आहे. जसप्रीत बुमरा याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. चौथ्या

& सकाळ

चौथी कसोटी बुमराविनाच

भारतीय संघ जाहीर ; राहुल अनफिटच, मुकेशचे पुनरागमन

सिराज, मुकेशकुमार, आकाशदीप.

देण्यात आलेल्या मुकेशकुमारचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराऐवजी त्याची

कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा करण्यात आली होती; पण तो (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), के. त्याला वगळण्यात आले आहे. एस. भारत (यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद झाल्यानंतरच त्याला पाचव्या कसोटीत खेळता येणार आहे.

पाचव्या कसोटीतील उपस्थितीवर प्रश्न

क्रीडा

के. एल. राहुल चौथ्या कसोटीपर्यंत तंदुरूस्त होईल, अशी आशा व्यक्त अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीतूनही तसेच धरमशाळा येथील पाचव्या रुटने आपली विकेट गमावली. यामुळे कसोटी सामन्यालाही कलाटणी मिळाली. कसोटीतही त्याच्या खेळण्यावर हाच धागा पकडून ऑस्ट्रेलियाचे माजी प्रश्नचिन्ह कायम आहेत. तंदुरुस्त महान खेळाडू इयान चॅपेल यांनी सल्ला देताना म्हटले की, ज्यो रुटने नैसर्गिक

ज्यो रुटने नैसर्गिक खेळ करावा : इयान चॅपेल 'बॅझबॉल' प्रणालीमुळे फलंदाजीत निराशा

मुंबई, बुधवार, २१ फेब्रुवारी २०२४ 🍳 🍳

नवी दिल्ली, ता. २० : इंग्लंडचा खेळ करायला हवा. नैसर्गिक खेळ क्रिकेट संघ राजकोट कसोटीत २ बाद २२४ धावा अशा सुस्थितीत असताना ज्यो रुटने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि स्लीपमध्ये उभ्या यशस्वी जयस्वालकरवी झेलबाद झाला. 'बॅझबॉल' प्रणाली अर्थातच आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नात

करतानाही त्याचा फलंदाजी स्टाईक रेट उत्तम असतो. 'बॅझबॉल' शैली अंमलात आणण्यासाठी करावा लागणारा आक्रमक खेळ त्याच्यासाठी अपयशी ठरत आहे. इयान चॅपेल पुढे म्हणतात. रुटने नैसर्गिक फलंदाजी करूनही धावांचा डोंगर उभारला आहे.

तसेच याचदरम्यान वेगानेही धावा काढल्या आहेत. राजकोट कसोटीतही त्याने रिव्हर्स फटका मारण्याचे कोणतेही कारण दिसले नाही. पूर्वनियोजित फटका

खेळण्यावर माझा विश्वास नाही.

के. एल. राहुल आहेत. या मालिकेत आतापर्यंत तो भारताचा प्रमुख गोलंदाज ठरला आहे; मात्र व्यस्त वेळापत्रक बघता दुखापत होऊ नये, यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथील कसोटीआधी

सर्वाधिक १७ फलंदाज बाद केले स्थानिक स्पर्धेत खेळण्यासाठी मुभा

# फुटबॉलपटू ब्रेहम यांचे निधन

बर्लिन, ता. २० : जर्मनीचे विश्वकरंडक फुटबॉल विजेते खेळाडू अँड़ियास ब्रेहम (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले.

१९९०च्या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेटिनाविरुद्ध झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत ब्रेहम यांनी पेनल्टीवर गोल करून जर्मनीला तिसरे विजेतेपद मिळवून दिले होते.

मनोज जरांगेंच्या सुरू असलेल्या आंदोलनावर आणि ते मंत्र्यांना

धमकावत असल्याचा विषय सभागहासमोर मांडला. त्यानंतर

शोकप्रस्ताव मांडन अधिवेशनाचे कामकाज संपविण्यात आले.

मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे.

शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला

जातोय. त्यामुळे या समाजाचे मागासलेपण दुर करण्यासाठी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, '' एकेकाळी प्रगत असलेला

# जर्मनीचे वर्ल्डकप विजेते

होता. ब्रेहम हे म्युनिक आणि रेयाल झारोगोझा या संघातून खेळले होते.

रोम येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दिएगो मॅरेडोना यांच्या अर्जेटिना संघाला पराभवाचा धक्का दिला

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण

## व अनुष्का शर्मा या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले आहे. अनुष्का हिने मंगळवारी सोशल माध्यमावरून ही माहिती दिली. मुलाचे नावही तिच्याकडून सांगण्यात आले आहे.

विराट-अनुष्काला पुत्ररत्न


मुंबई, ता. २० : विराट कोहली

अकाय असे त्याचे नाव ठेवण्यात हकमी अष्टपैल शिवम दुबे बरगड्यांच्या आले आहे. दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. श्रेयस अय्यरही अनफिट असल्यामुळे त्याचा विराट कोहली याने वैयक्तिक कारण सांगून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमधून माघार घेतली होती. अनुष्का शर्मा हिने मंगळवारी याबाबत सांगितले असले तरी १५ फेब्रुवारीला

समावेश करण्यात आलेला नाही. हा सामना वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमीत होत आहे. या मोसमात दुबेने दोन चमकदार शतके करून प्रभाव पाडलेला आहे. त्याची अकाय याचा जन्म झाला आहे.



उणीव निश्चित मुंबईला जाणवू शकेल. भारतीय संघातून वगळण्यात आलेला श्रेयस अय्यर पाठ दुखापतीतून अजून



संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार) पृथ्वी शॉ, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, मुशीर खान, सूर्यांश शेडगे. प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, अदित्य धुमल, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉस्टन डायस.

महाराष्ट्र बिझनेस कानक्लेव्ह २ मार्चला

मुंबई, ता. २० : मिती एंटरटेन्मेंटतर्फे महाराष्ट बिझनेस कॉनक्लेव्ह २ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील वेलिंगकर इन्स्टिट्यट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचे ग्रुप संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे, चित्रपट निर्माते महेश कोठारे उपस्थित राहणार आहेत. व्यवसाय क्षेत्र आणि या

राजेश अथायडे, पूर्णब्रम्हच्या व्यवस्थापकीय संचालिका जयंती कठाळे, टीईडी एक्स वक्ता तसेच सायबर इन ट्रायबल आणि नायरा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन गायकवाड, चितळे बंधू, पार्टनर इंद्रनील चितळे, पितांबरी प्रोडक्ट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष परीक्षित प्रभुदेसाई सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व उद्योजकांनी

उद्योजकतेचा हा वसा पुढे न्यावा

आणि नव्याने या क्षेत्रात येऊ

कलवडे, उज्ज्वला हावरे लेगसीच्या

अध्यक्षा उज्ज्वला हावरे, बेलराईज

इंडस्टीजच्या कार्यकारी संचालिका

सप्रिया बडवे, माधवबागचे

व्यवस्थापकीय संचालक डॉ.

रोहित साने, इंडोको रेमेडीजच्या

व्यवस्थापकीय संचालिका अदिती

कारे पाणंदीकर, ग्लोबल सेंट

ॲन्जेलोजचे अध्यक्ष ॲग्नेलो

🖸 पान १ वरून आधार घेत मराठा समाजाचा उन्नत व प्रगत

सरकारचे प्रामाणिक प्रयत्न

ि पान १ वरून

केले आहे

येत आहे.

2.

4.

7.

या वेबसाइटला भेट द्यावी.

ROC\_2023-24/页.-5/C8528

Name of the work

Estimated Cost

Time of Completion

Date of Publication of E -

Tender on website

Last date/Time for

submission of E-Tender

BID's

Last Date for online

Submission of tender fee

and EMD

Date of Opining Tender

Name & address of office

Inviting tender

Contact no. of e-

Procurement officer

Helpline number of e-

Procurement cell

PR 319748 Minor Irrigation(23-24).D

Note :- (1) Only e-Tenders will be accepted.

(2) Published Estimated Cost may be Increase or Decrease

Further details can be seen on website http://jharkhandtenders.gov.in

आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता. हे आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे हीच आमची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रह करताना ज्या त्रूटी निदर्शनात आणून दिल्या त्या दर करण्याच्या प्रयत्नावर भर दिला जात आहे. मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.''

# 'ट्रिपल टेस्ट'मध्ये २५० पैकी १७० गुण

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगूरू चौक,

मंत्रालय (विस्तार इमारत) दॉलन क्र. २१४, मुंबई ४०० ०३२.

ई-निविदा सचना

राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र शिधापत्रिकाधारकांना

प्रत्येकी १किलो या परिमाणात रवा,चनाडाळ, साखर व एक लिटर परिमाणात सोयाबी

खाद्यतेल हे शिधाजिन्नस असलेला शिधाजिन्नस संच परवठ्याकरिता.

राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व

प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे

व नागपूर विभागातील वर्धा या १४ झेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय

रेषेवरील(एपीएल) केशरी शेतकरी अशा शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो य

गरिमाणात रवा,चनाडाळ, साखर व एक लिटर परिमाणात सोयाबीन खाद्यतेल व

शिधाजिन्नस असलेला शिधाजिन्नस संच पुरवठा करणेकरिता निविदा प्रक्रियेत भाग

घेण्यासाठी नामांकित आणि अनुभवी कंपन्यांकडून ई-निविदा प्रस्ताव आमंत्रित करण्यात

तपशीलवार निविदा दस्तऐवजासाठी, इच्छुक निविदाकारांनी https://mahatenders.gov.in

निविदा सादर करण्याची प्रक्रीया ही ऑनलाइन असेल आणि ऑनलाइन प्रस्ताव सादर

MINOR IRRIGATION DIVISION, RANCHI.

Very Short Re- e-Tender e-Procurement Notice

e-Tender Reference No. WRD/MID/RANCHI F, - 05/2023-24

स्वाक्षरी/

उपसचिव

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

विभाग, महाराष्ट्र शासन

**Construction of Single Check** 

Dam on Bundubera Nala,

Block:- Namkum, Dist- Ranchi.

Rs. 14743793.27

(11 months)

22.02.2024 at 2.00 pm

01.03.2024 up to 5:00 pm

e-Procurement Portal

(jharkhandtenders.gov.in)

01.03.2024 up to 5:00 pm

04.03.2024 at 2:00 pm

Executive Engineer, M.I.

Division, Ranchi, Room No. 302,

Abhiyantran Bhawan, Kutchery

Chowak, Ranchi

9431190681

0651-3512781/Email ID-

eemidran-cemr-jhr@nic.in

**Executive Engineer**,

Minor Irrigation Division, Ranchi.

करण्याची अंतिम मुदत २६/०२/२०२४ दुपारी ५.०० पर्यंत राहील

गटात मोडत नसलेला वर्ग हा ८४ टक्के इतका असल्याचे आकडेवारीच्या आधारे आयोगाने सिद्ध केले आहे. तसेच मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकृण

प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे. मराठा वर्ग आवश्यक राजकीय प्रतिनिधित्व असल्याने हा केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नसल्याचेही आयोगाने स्पष्ट दृष्टीनेच नव्हे तर, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या दृष्टीने स्वतंत्र प्रवर्गांची शिफारस देखील मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाहेर राहिला आहे. यामुळे, शैक्षणिक व सार्वजनिक इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या

🏽 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग, निविदा सूचना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ''महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकास'' या लेखाशिर्षकांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्र.क्र.१९ क मधील कामे करण्याकरिता खालील सात (०७) कामांसाठी ई-टेंडरींग पध्दतीने निविदा मागवित आहे.

अ. क्र.	शासन निर्णय अ.क्र.	कामाचे नाव
8	Ę	प्रभाग क्र १९ (क) मधील हाजुरी येथील दर्गा परीसरातील गटार व पायवाटा तयार बांधणे.
۶	6	प्रभाग क्र १९ (क) मधील हाजुरी ते गौतम नगर दरम्यान पादचारी पुल बांधणे व सुशोभिकरण बांधणे.
ş	٤	प्रभाग क्र १९ (क) मधील हाजुरी कब्रस्तान व परीसरात अनुषंगिक कामे करणे.
8	8	प्रभाग क्र १९ (क) मधील हाजुरी येथे नाल्याची भिंत बांधणे.
4	१०	प्रभाग क्र १९ (क) मधील हाजुरी नुरी रोड येथे गटार व पायवाटा तयार करणे.
Ę	88	प्रभाग क्र १९ (क) मधील गौतम नगर परीसरातील शौचालयाचे नुतनीकरण करणे.
6	१२	प्रभाग क्र १९ (क) मधील अब्बास अली चाळ येथील गटार व पायवाटा तयार बांधणे.

ज्या कंत्राटदारां विरुध्द शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिस्तभंगाच्या कार्येवाहीच्या अनुषंगाने नोंदणी पत्र रद्द करण्याची कार्यवाही केली / सुरु आहे, अशा कंत्राटदारांना सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. कामाची सविस्तर निविदा सुचना व प्रपत्र www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.२१.०२.२०२४ ते दि.२८.०२.२०२४ रोजी १६.०० वाजे पर्यंत उपलब्ध असतील. सदर निविदा ई-टेंडरींग पध्दतीने दि.२८.०२.२०२४ रोजी १६.०० पर्यंत स्विकारण्यात येतील. प्राप्त निविदा शक्य झाल्यास दि.०१.०३.२०२४ रोजी १६.०० वाजता उपस्थित निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील.

🕥 पान १ वरून

जनसमदाय उपस्थित होता.

तम्ही वेगळेच देत असाल, तर तम्ही मराठा

क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर या कॉनक्लेव्हमध्ये चर्चा केली जाणार आहे. व्यवसाय वाढ, लोक व्यवस्थापन आणि नेतृत्व, कौटुंबिक व्यवसायामध्ये पुढील पिढीचे योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा व्यवसायात

वापर या विषयांवर उद्योजक आपले पाहणाऱ्यांनाही मनोगत व्यक्त करतील. त्याचप्रमाणे करावा, असे आवाहन मिती ग्रुपच्या एमएटीएक्स स्ट्रक्चर प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालिका आणि संस्थापिका उत्तरा मोने यांनी केले. व्यवस्थापकीय संचालक ओंकार

मदतीचा हात पुढे

लोकसंख्येच्या २८ टक्के असून त्यांना असलेल्या समाजाला, रोजगार, सेवा व स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता शिक्षण यामध्ये पुरेशी संधी मिळालेली नाही. असल्याची शिफारस आयोगाने केली आहे. त्यामुळे या समाजाचा एक मोठा वर्ग मागे पडला आहे आणि राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य मात्र मराठा समाजाला संख्याबळानुसार

नोकऱ्या यामधील आरक्षणासाठीच केवळ, दुर्बल मराठा समाजाकरिता स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची शिफारस आयोगाने केली आहे.

ठामपा/पिआरओ/सा.बा/१३७१/२०२३-२४ दि.२०.०२.२०२४ Pls visit our oficial web-site www.thanecity.gov.in

सही/-कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका, ठाणे +



CIE AUTOMOTIVE INDIA LIMITED (formerly known as Mahindra CIE Automotive Limited) CIN:L27100MH1999PLC121285 Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030

Website: www.cie-india.com | email: contact.investors@cie-india.com

### STATEMENT OF CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND FOR THE YEAR ENDED 31 DECEMBER, 2023

	Consolidated						
	Quarter ended			Year Ended			
PARTICULARS	31 Dec, 2023	30 Sept, 2023	31 Dec, 2022	31 Dec, 2023	31 Dec, 2022		
	(Refer Note 3 Below)	Unaudited	(Refer Note 3 Below)	Audited	Audited		
Continuing Operation	6	The second second second			wither between		
Total Income from Operations	22,403.95	22,794.11	22,468.35	92,803.49	87,530.37		
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	2,452.10	2,558.75	2,325.13	10,758.51	9,135.61		
Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and / or Extraordinary items)	2,452.10	2,558.75	2,703.86	10,758.51	9,514.34		
Discontinued operations			-		3		
Profit/ (Loss) before tax for the year from discontinued operations	(81.12)	1,886.83	(8,469.04)	3,804.08	(8,402.86		
Net Profit / (Loss) for the period after Tax	1,689.36	3,754.16	(6,578.11)	11,251.49	(1,361.66		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	2,441.78	3,497.71	(4,056.34)	11,928.15	(35.93		
Equity Share Capital	3,793.62	3,793.62	3,793.18	3,793.62	3,793.18		
Reserve (excluding revaluation reserve) Basic Earning Per Share (of ₹10/- each)	-	Creation and		56,086.06	47,191.67		
Continuing Operation	4.67	4.92	5.14	21.03	18.76		
Discontinued Operation Diluted Earning Per Share (of ₹10/- each)	(0.21)	4.98	(22.49)	8.63	(22.35)		
Continuing Operation	4.67	4.92	5.14	21.03	18.76		
Discontinued Operation	(0.21)	4.98	(22.49)	8.63	(22.35)		

bobo	6 1

₹ in Millio

1		Standalone					
		Quarter ended			Year Ended		
	PARTICULARS		30 Sept, 2023	31 Dec, 2022	31 Dec, 2023	31 Dec, 2022	
		(Refer Note 3 Below)	Unaudited	(Refer Note 3 Below)	Audited	Audited	
R	venue from Operations	11,374.63	11,881.90	11,109.50	45,698.43	43,978.23	
P	ofit before tax	1,501.96	1,642.19	1,717.28	7,165.25	6,334.31	
P	oft after tax	1,147.18	1,228.74	1,459.92	5,623.44	5,120.90	
4.	of the financial year, respectively and effect of discontinu The Board of Directors of company at their meeting held on Share of ₹10 each fully paid up for financial year 2023.			mended final	dividend of	₹5 per Equity	
5.	The full format of Quarterly/Annual results are available on	the Company	y's website <u>v</u>	www.cie-india	com and or	n the website	
	of Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia	.com Fo	r & on be	half of the	e Board of	f Directors	
	Date : February 19, 2024						



	₹	in	Mi
Fr	vde	<b>x</b> d	1

# COMMUN

मागणी एक, दिले दुसरेच : जरांगे आरक्षणविरोधी आहात".

''सरकारने दिलेल्या आरक्षणाचा फायदा फार बोलावली आहे. शासनाकडून दहा टक्के आरक्षणाचा निर्णय होताच जरांगेंनी सलाईनसाठी कमी लोकांना होणार आहे. ओबीसीतून टिकणारे आरक्षण द्यावे, ही मराठ्यांची मागणी आहे. हातावर टोचलेली सुई काढून टाकली. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस होता. मोठा याकडे शासनाने गांभीयनि बघावे, ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना 'सगेसोयऱ्या'चा कायदा करू, विधिमंडळाचे अधिवेशन संपताच अंतरवाली असे सरकारने साडेतीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले. सगेसोयऱ्यांबाबत सरकारने अधिसचना काढली. ''दहा टक्के आरक्षण भविष्यात टिकेल का, त्यावर अंमलबजावणीचा निर्णय झाला नाही. याची खात्री नाही. ज्यासाठी आंदोलन केले जात सरकारला वेळ देऊनही निर्णय का होत नाही? आहे ते मिळत नसेल तर शासनाकडन समाजाची हरकतींची छाननी करण्यासाठी शासनाकडे मोठी फसवणूक आहे. मराठ्यांची मागणी एक आणि यंत्रणा आहे. हरकतींवर काय करायचे, हा शासनाचा

प्रश्न आहे'', असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी MSSDS पहिला मजला, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसर, ३, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई-४००००१ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचान्यांची सेवा करार (कंत्राट) पध्दतीने घेणेबाबत जाहिरात अर्ज करण्याचे पदांचा तपशिल एकूण पदे कालावधी आक अंतिम तारीख कौशल्य अभियान अधिकारी - २ सहायक लेखा अधिकारी १९ महिने 23/02/2028 9 ३ सहायक (वरिष्ठ लिपिक) ११ महिने 8 • आपले अर्ज (Resume) registrar@mssds.in या ई-मेल आयडी वर पाठवावेत. • अधिक माहितीकरीता या वेबसाईटला भेट द्यावी : https://www.kaushalya.mahaswayam.gov.in

• पद मुलाखतीव्दारे भरण्यात येईल.

• पात्रता :-

 कौशल्य अभियान अधिकारी – २ (Skill Mission Officer – 2) सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी असावेत उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२. सहायक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer) नामांकित संस्थेतन वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी (किंवा समतुल्य) लेखा/अंकेक्षण/कॉस्टिंग मधील किमान ८ वर्षाचा अनुभव, विक्त/लेखा, अंदाजपत्रक, वित्तीय नियंत्रण, टीम मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा अनभव. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे तसेच संगणक हाताळणीचे ज्ञान असावे. उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

३. सहायक (वरिष्ठ लिपिक) (Assistant (Sr.Clerk)) शासकीय सेवेतन लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवत्त असावा. संगणक व टंकलेखन हाताळणीचा अनिभाव असावा. उमेदवाराचे वय ६५ पेक्षा जास्त नसावे. स्ता /\_

मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी

ROC\_2023-24/7.-5/C8518

